

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/ १७१ /२०१४
दिनांक : १४ /०२/२०१४

प्रति,

मा.....
सदस्य, विधी समिती,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी - ४११ ०१८.

विषय :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची सभा
दिनांक २१/०२/२०१४ रोजी आयोजित केलेबाबत.

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार
दिनांक २१/०२/२०१४ रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय
इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली
आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

प्रत : १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.
मा.विधी समिती सभा
कार्यपत्रिका क्रमांक - १८

दिनांक : २१/०२/२०१४

वेळ : दुपारी १२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २१/०२/२०१४ रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती मधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

अ) दिनांक १७/०१/२०१४, ०७/०२/२०१४ व १०/०२/२०१४ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १६) सभावृत्तांत कायम करणे.

आ) दिनांक ०७/०२/२०१४ व १०/०२/२०१४ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १७) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा (सेवा भरती व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१३ मधील प्रस्तावात नमुद प्रमाणे परिशिष्ट १ ते ६ मधील सेवा भरती करतांना अनुसरावयाची कार्यपध्दती, अधिकारी व कर्मचारी यांच्या पदासाठीची शैक्षणिक अर्हता, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय परीक्षा नियम, पदोन्नतीसाठी एकत्रित संवर्ग, विविध पदांची पदोन्नती साखळी, अनुसरावयाचे महत्वाचे शासन निर्णयाची यादी यांस महानगरपालिका अधिनियम कलम ४५७ (३) (अ) व (ब) अन्वये मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.
(दिनांक २१/०२/२०१४ चे सभेत घेण्याचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) महानगरपालिकेतील कामकाजासाठी काही नवीन विभाग सुरु करणे त्यासाठी आवश्यक असणा-या गट अ ते ड मधील काही संवर्गांच्या पदसंख्येत वाढ करणे, आवश्यक तेथे नवीन पदांची निर्मिती करणे आवश्यक असल्याने काही संवर्गांच्या पदसंख्येत वाढ सुचविली आहे. तर काही नवीन पदांची निर्मिती करून त्यांची शैक्षणिक अर्हता, पदोन्नती सोपान, वेतनश्रेणी व पदसंख्या प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यामुळे महापालिका आस्थापना खर्चात वार्षिक ८९.८९ कोटीने वाढ होणार आहे. सन २०१२-१३ या वर्षाचा आस्थापना खर्चाची आऊटसोर्सिंगच्या खर्चासह टक्केवारी २३.६१ टक्के आहे. सन २०१३-१४ मधील महसुली उत्पन्न १९२६ कोटी असून आस्थापना खर्च ५०७.६२ कोटी इतका अपेक्षित आहे. आस्थापना खर्चाची टक्केवारी २७.०७ टक्के आहे. नवीन पदांची निर्मिती व पदसंख्येत वाढ केल्याने ८९.८९ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे एकूण आस्थापना खर्च ५९७.५१ कोटी इतका होईल. हा आस्थापना खर्च सन २०१३-१४ च्या महसूली उत्पन्नाच्या ३१ टक्के इतका होईल. प्रस्तावात नमुद प्रपत्र 'ब' मध्ये नमुद केल्यानुसार आवश्यकता नसणारी अथवा आऊटसोर्सिंगद्वारे

कामकाज करुन घेता येऊ शकणारी काही अनावश्यक पदे व्यपगत/निरस्त करणे आवश्यक आहे. प्रस्तावात नमुद प्रपत्र 'ब' नुसार सदर पदे निरस्त करण्यास तसेच प्रपत्र 'अ' नुसार आवश्यक पदांच्या संख्येत वाढ करण्यास व नवीन पदांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५१ (४) अन्वये मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.
(दिनांक २१/०२/२०१४ चे सभेत घेण्याचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.३) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन २०१३-१४ च्या अंदाजपत्रकात परवाना विभागाचे खर्च अंतर्गत अनधिकृत जाहिरात फलक तथा संबंधित खर्च या लेखाशिर्षांतर्गत पानांक ७३ वर अ.क्र.६ तरतूद करणेत आलेली नव्हती. तथापि शहरातील अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकणेची मोहिम सुरु करणेत आली असून यासाठी प्रथम टप्प्यात अ व क प्रभाग कार्यालयाचे क्षेत्रातील अनधिकृत फलक काढून टाकणेची कार्यवाही करणेसाठी अ प्रभाग क्षेत्राकरिता र.रु.७,८०,७३३/- व क प्रभाग क्षेत्राकरिता र.रु.१२,१४,४५४/- असा एकूण खर्च र.रु.१९,९५,१८७/- विचारात घेता परवाना विभागांतर्गत इतर लेखाशिर्षावर उपलब्ध असलेली तरतूद र.रु.२०,००,०००/- मा.स्थायी समिती सभा ठराव क्रमांक ५२९० दिनांक १७/१२/२०१३ तसेच आदेश क्र.आप/७/कावि/१५७/२०१३, दि. ३०/१२/२०१३ अन्वये वर्ग करणेत आलेली आहे. त्याप्रमाणे अनधिकृत जाहिरात फलक तथा संबंधित खर्च या लेखाशिर्षावर तरतूद उपलब्ध आहे त्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/ १७१ /२०१४
दिनांक : १४/०२/२०१४

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.